# Dish TV India Ltd







August 21, 2024

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,

Bandra- Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

**NSE Symbol: - DISHTV** 

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Mumbai- 400 001

BSE Scrip Code: - 532839

Kind Attn.: Corporate Relationship Department

Subject: <u>Intimation regarding Publication of Notice informing Conduct of Annual</u> General Meeting through VC/OAVM

Dear Sir/Madam,

This is to inform you that the Company, in terms of the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities Exchange Board of India, has given a Public Notice by way of an advertisement specifying that the Annual General Meeting will be held through VC or OAVM facility and the manner in which persons who have not registered their email addresses with the Company can get the same registered with the Company and also specifying other requirements given in the circular. The Annual General Meeting of the Company for the Financial Year 2023-24 shall be held on Friday, September 13, 2024.

The Company had duly published the aforesaid advertisement in two newspapers viz. "Business Standard" in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on August 21, 2024.

Please find enclosed copies of above stated Newspaper Advertisement for your information and record. You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking you

Yours faithfully,

For Dish TV India Limited

Ranjit Singh

Company Secretary & Compliance Officer

Membership No. A15442

Contact No.: +91-120-504 7000

Encl. as above

Regd. Office: 'UB Tower', # 24, Vittal Mallya Road, Bengaluru-560 001. Tel: +91 80 3985 6500; Fax: +91 80 3985 6862

Email: investor.india@diageo.com Website: www.diageoindia.com Corporate Identity Number: L01551KA1999PLC024991

### NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the Company has received requests from the following shareholders for issue of Duplicate Share Certificate(s) in lieu of the Original Share Certificate(s) reported to have been lost / misplaced. The share certificate(s) mentioned hereunder are therefore deemed to be cancelled and no transactions thereon would be recognized by the Company

SI. No	Folio No. Name of the Shareholder	No. of	Certificate	Distinctive Nos		
		Name of the Shareholder	Shares	Number	From	То
01	MS084597	KABITA KARMAKAR	500	3462	721645261	721645760
02	MS077429	MANJU GOEL	500	3094	721463736	721464235

The public are hereby advised against dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has / have any claims(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) along with all documentary evidences with the Company at its Registered Office within 7 days of the publication of this notice, after which no claim(s) will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificates

For UNITED SPIRITS LIMITED

Mital Sanghvi Place : Mumbai (Company Secretary) Dated: 20.08.2024

## **DUCOL ORGANICS AND COLOURS LIMITED**

(Formerly known as Ducol Organics and Colours Private limited)
CIN: U24239MH1994PLC079015

Registered Office: Office No 302, Express Building, 14- E Road,
Churchgate, Mumbai Maharashtra 400020,Tel: 022-4608-2353
Email: cs@ducol.com Website: https://www.ducol.com/

### NOTICE OF THE 30<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 30<sup>th</sup> Annual General Meeting of the Company (AGM) will be convened on Friday, September 13, 2024 at 2.30 P.M. (IST) through Video Conferencing or OAVM in accordance with the General Circular issued by the Conferencing or OAVM in accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs (\*MCA") has vide its circular dated May 5, 2020 read together with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and clarification circular No. 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 08, 2021, 20/2021 dated December 14, 2021, 02/2022 dated May 05,2022, 10/2022 dated December 28, 2022, and 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to as "MCA"). 28, 2022, and 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to as "MCA Circulars") permitted convening the Annual General Meeting ("AGM" /"Meeting") through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") on or before 31st December 2023, in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the MCA General Circular No. 20/2020. In compliance with these Circulars, provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the 30" AGM. The Annual Report 2023-24, containing the Notice of Annual General Meeting is being dispatched through business as set out in the Notice of the 30" AGM. The Annual Report 2023-24, containing the Notice of Annual General Meeting is being dispatched through electronic mode by the Company on Monday, August 19, 2024 to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The Notice of the 30" AGM and the Annual Report including the Financial Statements for the year ended 31" March, 2024 along with login details of joining the 30" AGM will be sent rout by certail to all those Members, whose email addresses are registered with

the year ended 31" March, 2024 along with login details of joining the 30" AGM will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or its Registrar & Share Transfer Agent (RTA) or with their respective Depository Participants in accordance with MCA Circular(s) and SEBI Circular. Members can join and participate in the 30" AGM through the VC/OAVM facility only. The instruction for joining the 30th AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the 30" AGM. The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 30th AGM and the Annual Report will also be made available or the website of the Companies to 100 to the website of the Companies the foods. website of the Company at <a href="https://www.ducol.com/">https://www.ducol.com/</a> and on the website of Stock Exchange viz. <a href="https://www.bc.com/">www.nseindia.com</a>. A copy of the same is also available on the website of Bigshare Services Private Limited at <a href="https://www.bigshareonline.com/">https://www.bigshareonline.com/</a>. Pursuant to the General Circular Nos. 14/2020 dated April 8,2020 and 17/2020.

Pursuant to the General Circular Nos. 14/2020 dated April 8,2020 and 17/2020 dated April 13, 2020, read with other related circulars including General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, ("MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12,2020 read with other related SEBI circulars including Circular No.SEBI/HO/CFD/CPD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7,2023 issued by SEBI ("SEBI Circulars"),companies are allowed to hold EGM through VC, without the physical presence of Members at a common venue. Hence, in compliance with the Circulars, the AGM of the Company is being held through VC. Electronic copy of the Annual Report for the financial year 2024 is being sent to all the members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) for communication purposes. In case any member is desirous of obtaining hard copy of the Annual Report for the financial year 2024 and Notice of the 30" AGM of the Company, was end request to the Company's e-mail address.

obtaining hard copy of the Annual Report for the financial year 2024 and Notice of the 30" AGM of the Company, may send request to the Company's e-mail address at <a href="sagge-up">sagge-up</a>. The Company's e-mail addresses are not registered with depositories can register the same for obtaining the login credentials for e-voting for the resolution proposed in the Notice of 30" AGM in the following manner:

i. For Physical shareholders- Please provide necessary details like Folio No., Name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to RTA at <a href="mailto:info@blgshareonline.com">info@blgshareonline.com</a>.

ii. For Demat Shareholders- Please provide Demat account details (CDSL-16 digit).

copy of Aaonar Card) by email to RTAat <u>info@bigsnareonline.com</u>.

For Demat Shareholders- Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to RTA at <a href="https://dx.edu.org/linear-en

info@bisshareonline.com.

Please note: In order to register your email address permanently, the Members are requested to register their email address, in respect of electronic holdings with the Depository, through the concerned Depository Participants.

credentials to the above-mentioned shareholders.

The Members are requested to refer the AGM notice, for instructions for attending the AGM through VC / OAVM.

the AGM through VC / OAVM.

6. Remote e-Voting:
In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule
20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended
from time to time, the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the
Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing
Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is
providing to its Mambars the facility of remote e-Voting before as well as during the ing to its I ers the facility of remote e-Voting AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed Bigshare Services Private Limited for facilitating voting

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM

Members are requested to note the following:

a. The remote e-Voting facility shall commence on Tuesday, September 10, 2024 AT
9.00 A.M (IST) and end on Thursday, September 12, 2024 at 05:00 P.M. (IST).

A person whose name is recorded in the Register of Members / Register of
Beneficial Owners as on the Cut-Off Date i.e., Thursday, September 05, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-Voting / e-voting at the AGM.

Shall be entitled to extend to the Share Transfer Books of the Company will remain the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed on Friday, September 06, 2024 to Friday, September 13, 2024 (both days inclusive). In case of any queries or grievances pertaining to the e-voting procedure, shareholds may get in touch with the following:

Ms. Sabina Qureshi Company Secretary Office No 302, Express Building, 14-E Road, Churchgate, Mumbai - 400020 Tel: 022-4608-2353 Email ID: cs@ducol.com

M/s. Bigshare Services Private Limited Office No S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, India Tel: 022 - 022-62638200 Email ID: info@bigshareonline.com

By order of the Board of Directors For Ducol Organics And Colours Limited

Place: Mumbai Date: 20th August, 2024.

Sabina Qureshi **Company Secretary** 

### Dish TV India Ltd

#### **DISH TV INDIA LIMITED**

Regd. Office: Office No. 803, 8th Floor, DLH Park, S. V. Road, Goregaon (West), Mumbai-400 062 Corp. Office: FC-19, Sector 16 A, Noida - 201 301, U.P. E-mail: investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553 Website: www.dishd2h.com: Tel: 0120-5047000. Fax: 0120-4357078

### NOTICE OF 36™ ANNUAL GENERAL MEETING AND PROCESS FOR E-MAIL REGISTERATION

Notice is hereby given that the 36th Annual General Meeting ('AGM') of the members of Dish TV India Limited wi be held on Friday, September 13, 2024 at 11:30 A.M (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio fisual Means ('OAVM') to transact the businesses as set forth in the Notice calling AGM

The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act. 2013 read with the Rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and Securities and Exchange Board o India ('SEBI'). The Company has entered into an agreement with National Securities Depository Limited ('NSDL') for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by member using remote e-voting system as well as voting on the date of the AGM will be provided by NSDL Detailed procedure for remote e-voting / e-voting and participation in AGM through VC/OAVM by the Member has been provided in the Notice of the AGM which will be sent to you shortly.

n compliance with the applicable Circulars, the Notice of AGM along with Annual Report for the Financial Year 2023-24 will be emailed to all the Member of the Company whose email addresses are registered with the Company /RTA/ Depository Participants. The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.dishd2h.com and Website of BSE Limited Ltd. ('BSE') at www.bseindia.com. National Stoci Exchange of India Ltd. (NSE) at www.nseindia.com and NSDL at www.evoting.nsdl.com.

ocess for registration/updation of e-mail addresses is as under:

(i) For shares in physical mode: Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email addresses with the Company are requested to register/update their email addresses by submitting Form ISR-1 duly filled and signed along with requisite documents to Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent at rnt.helpdesk@linkintime.co.in.

(ii) For shares in electronic mode: Members are requested to register their email address, in respect of dema holdings with the respective Depository Participant (DPs) by following the procedures prescribed by the DPs.

Ranjit Singl

Place: Noida Date: August 20, 2024 Company Secretary & Compliance Office



#### PATEL ENGINEERING LTD. CIN: L99999MH1949PLC007039 | Regd. Office: Patel Estate Road

Jogeshwari (West) Mumbai - 400102 | website: www.pateleng.com email: investors@pateleng.com | Tel: +91 22 26767500

## NOTICE

otice is hereby given that the 75th Annual General Meeting (AGM) of the Company will neld on Friday, September 13, 2024 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) ONLY without the physical presence of the members at a commo enue, to transact the businesses set out in the Notice of AGM in accordance with the rovisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, read with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India in this regard.

For the above purpose, the AGM Notice and the Annual Report for the FY 2023-24 was

ispatched electronically on August 20, 2024 to the e-mail addresses of the Sharehold which are registered with the Company/Depository Participant(s) as on August 16, 2024. The Notice of 75th AGM and Annual Report for FY 2023-24 is also available on Company's websit at <u>www.pateleng.com</u> and on National Securities Depository Limited ("NSDL") website a www.eyoting.nsdl.com. The Notice of the AGM may also be accessed from the websites o ne stock exchanges i.e. <u>www.nseindia.com</u> and <u>www.bseindia.com</u>.

The instructions for joining AGM are provided in the Notice of AGM. Members attending the ing through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under ection 103 of the Companies Act. 2013.

voting Instructions:

- Shareholders will be provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) facility provided by NSDL, which is detailed in the Notice of the AGM.
- oting rights shall be in proportion to the Eq. September 6, 2024 (Cut-off date).
- i. Any person, who acquires shares of the Company and becomes the Member of the Company after dispatch of Notice of the AGM shall cast their vote by following the procedure as mentioned in the notice of the AGM
- Remote e-voting commences at 9.00 a.m. (IST) on Tuesday, September 10, 2024 and ends at 5.00 p.m. (IST) Thursday, September 12, 2024. During this period, Member holding shares either in physical or demat form as on cut-off date may cast their vote: ctronically. The remote e-voting shall be disabled by NSDL for voting the

Those shareholders who will be present in the AGM through VC/ OAVM facility and who have not cast their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting system during AGM, Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend / participate in the AGM through VC/ OAVM but sha not be entitled to cast their votes again.
he Company has appointed Mr. Omkar Dindorkar failing him Ms. Deepti Kulkarni, Partner

MMJB & Associates LLP, Company Secretaries as Scrutinizer for scrutinizing the remot voting as well as e-voting in fair and transparent manner. n case of any queries/ issues regarding e-voting, you may refer to the Frequently Ask uestions ("FAQs") for Shareholders and e-Voting user manual for Shareholders ava www.evoting.nsdl.com at 'Download' section or call on the toll-free number: 022-4886 7000 r send a request to Ms. Prajakta Pawle at <u>evoting@nsdl.com</u> or Ms. Shobha Shetty

Company Secretary, at investors@pateleng.com. For Patel Engineering Ltd Sd/- Shobha Shetty, Company Secretary Membership No.: F10047 August 20, 2024

Aditya Birla Sun Life **Mutual Fund** 



**MUTUAL FUNDS** 

Aditya Birla Sun Life AMC Limited(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013, Tel.: 4356 8000, Fax: 4356 8110/8111, CIN: L65991MH1994PLC08081

### **Record Date for Distribution**

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Friday, August 23, 2024\*, as the Record Date for declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option in the following schemes, subject to availability of distributable surplus on the Record

Name of the Scheme	Plans/Option	Quantum of Distribution per unit# on face value of Rs. 10/- per unit	NAV as on August 19, 2024 (Rs.)
Aditya Birla Sun Life Balanced Advantage Fund	Regular Plan – IDCW	0.157	27.04
(An open ended Dynamic Asset Allocation fund)	Direct Plan – IDCW	0.177	30.44
Aditya Birla Sun Life Arbitrage Fund	Regular Plan – IDCW	0.065	11.26
(An open ended scheme investing in arbitrage opportunities)	Direct Plan – IDCW	0.067	11.54
Aditya Birla Sun Life Equity Advantage Fund	Regular Plan – IDCW	10.552	150.74
(An open ended equity scheme investing in both large cap and mid cap stocks)	Direct Plan – IDCW	16.100	230.00
Aditya Birla Sun Life Bal Bhavishya Yojna (An open ended fund for investment for	Regular Plan – IDCW	1.397	19.95
children having a lock-in for at least 5 years or till the child attains age of majority (whichever is earlier))	Direct Plan – IDCW	1.537	21.95
Aditya Birla Sun Life Small Cap Fund (An open ended equity scheme	Regular Plan – IDCW	2.920	41.71
predominantly investing in small cap stocks)	Direct Plan – IDCW	5.575	79.65

The NAV of the schemes, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

#As reduced by the amount of applicable statutory levy. \*or the immediately following Business Day if that day

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW option of the said schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited

(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)

Date: August 20, 2024 Place: Mumbai **Authorised Signatory** 

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

50 years of opinion that shapes opinions.

50 Years of Insight



# **AGARWAL INDUSTRIAL CORPORATION LIMITED**

CIN: L99999MH1995PLC084618 Registered Office: Eastern Court, Unit No. 201-202, Plot No. 12, V.N. Puray Marg. S.T. Road, Chembur, Mumbai - 400071 Phone Nos: +91-22-25291149/50. Fax: +91-22-25291147.

#### Website: www.aicltd.in; E-mail: contact@aicltd.in NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 30th Annual General Meeting ("AGM") of the Agarwal Industrial Corporation Limited ("Co for the Financial Year 2023-2024 would be held through Video Conferencing on Friday, September 13, 2024 at 12.00 Noon accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder read with MCA General Circular No 09/2023 dated 25th September, 2023 & SEBI Circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023, to transact the business, as set out in the Notice of AGM. The said Notice along with Annual Report inter-alia containing Board's Report, Business Responsibility & Sustainability Report, Auditors' Report and Audited Financial Statements (Standalone & Consolidated) have been sent via E-mail (Electronic Mode) as per the MCA Circular dated 02/2022 dated 5th May, 2022 and MCA General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023, to all members at their registered addresses/email ids on **August 20, 2024** and the same is also made available or the website of the Company at <a href="https://www.aicltd.com">www.aicltd.com</a> and also disseminated on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. https://www.evoting.nsdl.com/. In compliance with Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'), provided by NSDL and the business may be transacted through such voting. The Board has appointed Mr. P.M.Vala, Practicing Company Secretary (FCS- 5193, CP- 4237), as the Scrutinizer for conducting remote e-voting in a fair and transparent manner

and the first terms of the contract of the con	Control de la co
Day, Date and Time of Commencement of remote e-voting	Tuesday, September 10, 2024 (09:00 A.M IST)
Day, Date and Time of end of remote e-voting	Thursday September 12, 2024 (05:00 P.M IST)
e-voting at the AGM	From commencement of the AGM till conclusion of the AGM
Date on which shares held by the Members shall be reckoned for the purpose of determining their voting rights/ Dividend declaration, if any.	One day before the commencement of the Book closure period from September 07, 2024 to September 13, 2024 (both days inclusive ) viz September 06, 2024.
Any person who acquires shares of the Company and becomes a	

Member of the Company after dispatch of the notice and holding shares on i.e. September 06, 2024 may obtain the Log in ID and Password and follow the instructions for remote e-voting mentioned in AGM Notice for remote e-voting or by sending a request at

helpdesk.evoting@nsdl.co.in. or Mumbai@linkintime.co.in

The remote e-voting shall be disabled and shall not be allowed for remote e-voting after Thursday, September 12, 2024 (05:00 P.M IST) Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholde available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.co.in.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remai closed from September 07, 2024 to September 13, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM/ Dividend declaration, if any. The results of voting declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company, www.aicltd.com and on the website of NSDL: www.evoting.nsdl.com immediately after the declaration of result by the Chairman or a person authorize by him in writing. The results shall also be immediately forwarded to the Stock Exchanges (BSE and NSE) where the shares of the

> By Order of the Board of Directo For Agarwal Industrial Corporation Limite

Date: 20.08.2024 Dipali Pitale Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer

NOTICE

MUTUAL FUND

NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

Record Date\*: August 23, 2024

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW	Face Value	Net Asset Value ('NAV') as on
DSP ELSS Tax Saver Fund	Regular	IDCW	(₹ per Unit)# 0.660	<b>(₹per Unit)</b> 10.00	August 19, 2024 (₹ per unit) 26.594
DSP ELSS Tax Saver Fund	Direct	IDCW	0.660	10.00	94.129

# The per unit rate is same for individual and other category of investors. \*If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date. Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any. IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any gueries/clarifications in this regard may be addressed to: DSP ASSET MANAGERS PRIVATE LIMITED CIN: U65990MH2021PTC362316, Investment Manager for DSP Mutual Fund ('Fund'), Mafatlal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400021, Tel. No.: 91-22-66578000, Fax No.: 91-22-66578181, Toll Free No: 1800 200 4499 Website: www.dspim.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai

Date: August 20, 2024

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

संबंधित मिळकती समोर नमूद केलेली आहे.



### मंबर्ड पश्चिम, सर्कल सस्त्र पीएनबी, प्राती टॉवर्स, श्ला मजला, प्लॉट क. सी-९. जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई ४०० ०५१.

### ईमेल: zs8356@pnb.co.in. स्थावर मिळकतीच्या विक्री करिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (ए हुल्स, २००२ च्य नियम ८ (६) च्या परंतकान्वये तारण मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना सर्वेसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि गहणवटदार यांना सूचना याद्वारे प्रयाद चेत की खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचा तारण बँका नावे, पंजाब नॅशनल बँक, पूर्वीची युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि पूर्वीची ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स कडे गहाण/प्रभारित आहे. ज्यांचा अन्वयीक/प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा संबंधित धनको बँकेच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या संबंधित कर्जदार, गहाणवटदार आणि हमीदारांकडन वरील नावाच्या तारण धनकोंना थकीत कर्जांच्या वसलीसाठी येथील खालील कोष्टकात नमुद तारखेस ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्क

तारण मत्तेचे परिशिष्ट

		तारण मत्तेचे					
	शाखेचे नाव खात्याचे नाव		ए) सरफैसी ॲक्ट २००२ चा १३(२) अन्वये मागणी सूचनेची तारीख	ए) राखीव किंमत (रु. लाखांत)			
संच क्र.		गहाण स्थावर मिळकर्तीचे वर्णन मिळकतीचे गहाणवटदार/मालकाचे नाव	बी) थकबाकी रक्कम एनपीए तारखेरोजीस	बी) इएमडी (जी लिलावाच्या तारखेपूर्वी एमएससीटी वॉलेट	ई लिलावाची तारीख/वेळ	तारण धनकोंना ज्ञात भारांचा	
	कर्जदार/गहाणदार/ हमीदार खात्याचे नाव आणि पत्ता		सा) सरफसा अक्ट मध्ये जमा करायची २००२ चा १३(४) अन्वये कब्जा तारीख			तपशील	
			डी) सांकेतिक/ सी) बोली प्रत्यक्ष/ अन्वयिक वाढविण्याची कब्जाचा प्रकार रक्कम				
	झोनल सस्त्र केंद्र, मुंबई  श्री. प्रफुळ भट्ट. वी (२३०६, स्काय फ्लामा, दोस्ती फलेंपिगोस, चाईना मॉल कंपाऊंड. टी. जे. मार्ग, परंत, शीवरी, मुंबई - ४०० ०१५.	मिळकत-? गाव वसाँवा, पोलीस अधिकारी प्रगतीशील सीएचएसएए जवळ, फिशरीज युनिव्हर्सिटी रोड, वसाँवा, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००६१ चे प्लॉट क्र.१९, सर्वेह क.२९, हिस्सा क्र.१, सर्वेह क्र.१९, हस्सा क्र.१, सीटीएस क्र.१९२९/२६, भगतानी सॉलिटेअर अशा ज्ञात बिल्डिंग, ६वा मजला, निवासी फ्लॅट क्र.६०१  अझः १६७५ ची.फू. चटई क्षेत्र  ▶ मालकः श्री. प्रफुळ भट		मालमत्ता – १ अ) ₹४१८.५० ब) ₹४१.८५ क) ₹१.००		परिभिष्ट १ नुसार	
१		मिळकत - २ गाव वसाँवा, पोलीस अधिकारी प्रगतीशील सीएचएसएल जवळ, फिशरीज युनिव्हर्सिटी रोड, वसाँवा, अधेरी पश्चिम, मुंबई-४०००६१ चे प्लॉट ऋ.१९, सब्हें क्र.३८, हिस्सा क्र.१, सब्हें क्र.३९, हिस्सा क्र.९, सीटीएस क्र.१९२/२६, पगतागी सॉलिटेअर अशा ज्ञात बिल्डिंग, ६वा मजला, निवासी फ्लॅट क्र.६०२ ♣ क्षेत्र: १६०० ची.फू. चटई क्षेत्र  ▶ मालकः श्री. प्रकृष्क पट	अ) २९.०७.२०१ ९ ब) ₹ १४.९९ कोटी. + पुढील तारखेनुसार व्याज एनपीए क) २१.०८.२०२३ ड) भौतिक ताबा	मालमत्ता – २ अ) ₹ ३९९.६० ब) ₹ ३९.९६ क) ₹ १.००	१०.०९.२०२४ प्रासून सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत		
		मिळकत – ३ गाव वसाँवा, पोलीस अधिकारी प्रगतीशील सीएचएसएल जवळ, फिश्तीज युनिव्हर्सिटी रोड, वसाँवा, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००६१ चे प्लॉट क्र.१९, सब्लें क्र.३८, हिस्सा क्र.२, सब्लें क्र.३९, हस्सा क्र.१, सोटीएस क्र.१९२९/२६, 'भगतानी सॉलिटेअर' अशा जात बिल्डिंग, ७वा मजला, निवासी फ्लंट क्र.७०२  श्रेत्रः १६०० ची. फू. चटई क्षेत्र  ▶ मालकः श्री. प्रसृद्ध यट		मालमता-३ अ) ₹ ३९९.६० ब) ₹ ३९.९६ क) ₹ १.००			
2	मेसर्स ओव्हरसीज पॅकेजिंग इंडस्ट्रीज प्रायवहेट लिमिटेड सिटी टॉवर, ६१, डॉ. एस. एस. राव रोड, गांधी इंडिंग्टरनवळ, परेल पूर्व, मुंबई ४०००१२. • पंचशील प्लास्टिक प्रायवहेट लिमिटेड, • मे. महाकाली प्लास्टी- इतीव प्रायवहेट लिमिटेड • श्री. कीशल कुमार मोदी, • श्री. जीशल कुमार मोदी, • श्री. जीशल कुमार मोदी, • श्री. जीशल कुमार मोदी,	मिळकत-१ संपूर्ण इरा मजला, डी विंग, एमबीसी इन्फोटेक पार्क, एमबीसी कंपाऊंड रोड, घोडबंदर रोड, साईनाथ नगर, कासारवडवली, ठाणे, गाव वडवली, ठाणे पश्चिम- ४००६०१. मोजमापित: १५७७१ ची.फू. बिल्ट अप क्षेत्र आणि ११०४० ची.फू. चर्टई क्षेत्र मे. ओव्हरसांच पंकिरंग इंडस्ट्रीज प्रायवहेट लिमिटेड, मे. पंचशील प्लाटिक प्रायवहेट लिमिटेड, मे. महाकाली प्लास्टी-चीबह प्रायवहेट लिमिटेड, श्री. कोशाल कुमार मोदी. मिळकत-१ कार्यालय क्र.१२-डी, १२वा मजला चे विंग डी चे "एमवीसी पार्क", येथे स्थित कासारवडवली, जी. क्रांप जवळ, हायपारिती जवळ, घोडबंदर रोड, बडवली पोलीस स्टेशन जवळ, ठाणे-घोडबंदर रोड, उाणे-४००६०१. च्याई क्षेत्र-११२२ ची.फू. श्री. कोशाल कुमार मोदी	अ) २०.०४.२०२१ ब) ₹ २०.५८ कोटी + च्या तारखेनुसार पुढील व्याज एपगीए क) १०.११.२०२१ ड) प्रतीकात्मक ताबा.	मालमता-१ ओ ₹ १४६.०६ क) ₹ १.०० मालमता-२ ओ ₹ १७५.०२ ब) ₹ १७.५०२ क) ₹ १.००	१०.०९.२०२४ पासून सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत	माहीत नाही	
r v	मेससं न्यू स्टील ट्रेडिंग प्रायब्हेट लिमिटेड ३०४, अर्रितल्सॉन मार्केट, अहमरावाद स्ट्रीट, मस्जिद इंस्ट, मुंबई-४०० ००९, श्री. दिनेश मेहता आणि श्रीमती ज्योती दिनेश मेहता.	मिळकत - ?  कमिणिकल कॉम्प्लेक्स क्र.५, तळ मजला, देवश्री गार्डन, रूलू पार्क समोर, माझी वाडा, ठाणे पश्चिम, मुंबई मोजमापित २५०.०० चौ.फू. चटई आणि बिल्ट अप क्षेत्र म्हणके 5.३३८.०० चौ.फू. चौ. ज्योती दिनेश मेहता  मिळकत - २ फ्टॅंट क्र.५०५, बिल्डिंग क्र.१२, सिद्धाचल को –ऑप सोसायटी, पोखरण रोड लात, ठाणे पश्चिम. मोजमापित ६५० चौ.फू. चटई क्षेत्र आणि ८३४ चौ.फू. चटई क्षेत्र आणि ८३४ चौ.फू. चटई क्षेत्र आणि एवस, डॉबिवली पश्चिम, मुंबई मोजमापित ३१३ चौ.फू. चटई आणि बिल्ड अप ४०६ चौ.फू.	आ) ०९.११.२०२२ ब) ₹ ४४.४४ कोटी + च्या तारखेनुसार पुढील च्या उपरेश् क) २२.०२.२०२३ ड) प्रतीकात्मक ताबा.	मालमता-१ ओ हैं ६५.२५ क) हैं ६५.२५ क) हैं १,०० मालमता-२ ओ हैं १३८.८७ क) हैं १३८.८७ क) हैं १३.८८७ क) हैं १३.८८७	२६.०९.२०२४ पासून सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत	माहीत नाही	
¥	मे. तिरुपती कमोडिटीज इप्पेक्स प्रायवहेट लिमिटेड युनिट क्रमांक २, कार्याव्य क्षेत्रसह २१ मजला ७७९२ ची. फूट. आणि १२ पार्किगची जागा १८०. फूट. लोडा परळ डिब्लिजन, एन.एम. जोशी रोड, अपोली मिस्त कंपांडेड, महालक्ष्मी, मुंबई-११ च्या ४ सी. पस. क्रमांक ६३ आणि ६४ येथे लोडा एक्सेल्स नावाच्या इमारतीत प्रत्येकी. • मे. फॉच्युंन मेटल्स ट्रेडिंग प्रा. लि., • श्री. प्रदीग कुमार जैन, • श्री. प्रदीग कुमार जैन,	सी.एस.क.६३ आणि ६४ चे लोअर परेल विभाग, एन.एम.जोशी गैड, अपोलो मिल कंपाऊंड, महालक्ष्मी, मुंबई-१९ येथे स्थित लो <b>डा एक्सेल्स</b> अशा नावाच्या बिल्डिंग मध्ये ३१ मजला, बुनिट क्र. ३५ एम. अशी नावाच्या बिल्डिंग मध्ये ३१ मजला, बुनिट क्र. ३५ एम. अशी १९ पार्किंग जागा चे १८० ची.फू. प्रत्येकी. मे. फांच्यून मेटल ट्रेडिंग प्रा.लि.	अ) १७,०७,२०१ ८ ब) ₹ ३२,३८ को. + च्या तारखेनुसार पुढील च्याज एनगीए, क) १४,०१,२०१९ ड) प्रतिकात्मक ताबा. (भीतिक ताबा ऑर्डर प्राप्त).	अ)₹ २६०५.६३ ब)₹ २६०.५६३ क)₹ १.००	१०.०९.२०२४ पासून् सकाठी ११.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत	माहीत नाही।	

विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील विहित अटी आणि शर्ती आणि खालील पुढील अटींच्या अधीन राहील.

मिळकती ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे तत्वाने'' विकण्यात येतील . वरील परिशिष्टात विनिर्दिष्ट तारण मनेचे तपशिल हे **प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या** योग्य माहितीनुसार नमूद करण्यात आले आहेत. परं<mark>तु प्राधिकृत अधिकारी</mark> सद्र उद्घोषणेतील कोणतीही

कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव /पना

श्री. / श्रीम. प्रयोग यसंत राजणे (कर्जदार), यसंत राजणे यांचा मुलगा (१) घर इ. ३६१८, साई नाथ नगर, कातकर पाडा, वोईसर, पालघर - ४०१५०१, महाराष्ट्र. (२) सिन्युस्टिरी गार्डाय कोंड पर्य कुर्ज्यमुंखे आणि दाणी किला, डी-३०१,ई-३०४, सालघाडा रेल्च स्टेशन कॉस्प्लेसस्ट्रास्ट्र सामगढा, नवी मुंबई - ४००७७५, महाराष्ट्र डी. /श्रीम. मुक्तिग उपले (स्ट-कर्ज्य), प्रचीग पर्याणी वर्गनित्ती (१) घर इ. ३६५८, साई नाथ नगर, कातकर पाडा, बोईसर, पालचा - ४०९५०१, महाराष्ट्र. (२) मितन ऑस्टेटर, डीबीजी क्लोधिंग कं. प्रा. लि., प्लॉट क्र. जे-१९,

श्री./श्रीम. अयाज अहमद अस्तारी (कर्जदार), मोहम्मद आशिक अन्सारी यांचा मुलगा (१) ४०२, ४वा मजला, एआय फतेह श्मात क्र. ७, संतोष नगर, मुंब्रा, टाणे - ४००६१२, महागष्ट. (२) ऑलएनाईट सीपीएल, एम-४२, तट्येजा, रायगड - ४१०२०८, महागष्ट, श्री./श्रीम. रिझ्रया तबस्सुम अयाज अहमद (सह-कर्जदार) (१) ४०२, ४था मजला, एआय फतेह हमारत क्र. ७, संतोष नगर, मुंबा, टाणे

श्री ./श्रीम. संदीप किसन शिंदे (कर्जदार), किसन मनाजी शिंदे यांचा मुलगा, (१) खोली क्र. १६, प्लॉट क्र. १८६, स्नेह सागर सीएचएस

नेक्टर - , चारको, कॉटिवर्ली (पंतिया), गुंबई - ४०००६७, महाराष्ट्र (२) ऑसस्ट मिज आय. टी. जट डायल हि., ५०१, पाप कोर्ट, गोरागड हिन्स रेड, मालाड (पंत्रिया), मुंबई - ४०००६४, महाराष्ट्र की, औरा. प्रमा संदीप मिद्रे (स.—कर्जदार), संदीप क्रिक्स निंदे चांची स्पत्ती, १९) खोलों के ११, लॉट के ४८०, नेह साग्य मीएक्य, मेंटर - १९, चारको, ब्राहिट्ली (पंत्रिया), मुंबई - ४०००६५, महाराष्ट्र, (२) सोमाल आंट्रप्रिनियर्स फाउंडेमन, १ला मजला, डी बिंग, रेड ब्रिक ऑफिसेस लि., एचडीआयएन केलडोनिया, सहार रोड, अंधी पूर्व, मुंबई

श्री. <mark>विशाल शिवाजी इंदलकर (कर्जदार), शिवाजी इंदलकर यांचा मुलगा, (१)</mark> ७१, मजला – ३, ७२, बीडीडी चाळ, भागोजी वाघमां रोड, वरळी – ४०००१८, महाराष्ट्र. (२) पेंटाग्राम इंटिग्रेटेड कम्युनिकेशन्स प्रा. लि., बी-६३, सीमा अपार्टमेंट, बांद्रा बॅण्डस्टॅण्ड, मुंबई -

गर्ड, वर्षको - ४०००१८, सहास्य, (५) भद्याम इत्यराज मनुमननात्त्र ग्रा. एत. आन्यर, तामा जमाराम, नाम्न नन्यन्त्र उ १९००६०, महास्य क्री. शिवानी खायामा इंदनकर (सह. नर्जनंतर), खाशाचा इंदनकर यांचा मुलगा (१) ७१, मनता - ३, ७२ बीडीडी चाळ, भागोनी वास्मारे रोड, वरळी - ४०००१८, महाराष्ट्र.

श्री./श्रीम. अजित यशवंत कदम (कर्जदार), यशवंत कदम यांचा मुलगा, (१) १०२, सी विंग, ब्लॉक क्र. १४, बालाजी डायमंड, आगार्श

ांड, विरार (पश्चिम), पालघर - ४०१३०३, महाराष्ट्र. **(२)** २०३, साई सदन, स्टॅण्डर्ड मिल लेन, न्यु प्रभादेवी रोड, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५

हाराष्ट्र. (३) १, श्री सिद्धी मनोरा इमारत, आगाशी रोड, विरार (पश्चिम), पालघर - ४०१३०३, महाराष्ट्र, श्री./श्रीम, राणी अजित कदम (सह

तराइ. (१), ५, जा राज्यु, नगात वनारा, जानाता वाह कर्मार (१४८म), सार्क २०,२०४, सार्क्य, जो, आम. जानाता करना स्वत वर्ष्या, अजित कर्म वर्षी पनी (१) १०२, मी विंग, व्लॉक क्र. १४, बालाजी डायमंड, आगावी गीड, विंग्रा (परिमा), पालघर ०१३०३, महाराष्ट्र. (२) २०३, साई स्तर, स्टेंण्डर्ड मिल लेन, न्यु प्रमादेवी रोड, प्रमादेवी, मुंबई – ४०००२५, महाराष्ट्र. (३) जॉम क्र. १८ लॉक क्र. १०, बालाजी प्लॅटिमम, पुरापाडा नक्याजवळ, आगावी रोड, विंग्र (पश्चिम), पालघर – ४०१३०३, महाराष्ट्र.

तारापुर एमआयडीसी, बोईसर, पालघर - ४०१५०६, महाराष्ट्र.

चूक, चूकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी नाहीत. ३. विक्री १०.०९.२०२४ रोजी स. ११.०० वा. ते सायं ४.०० करिता लोट क्र.०१, ०२ आणि ०४ आणि २६.०९.२०२४ रोजीस करिता लोट क्र.०३ @ स.११.००

सांय.४.०० वेबसाईट https://ebkray.in येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकाराद्वारे करण्यात येईल. विकीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://ebkray.in & www.pnbindia.in चा संदर्भ घ्यावा

सरफैसी अधिनियम २००२ नियम ८ (६) अंतर्गत वैधानिक विक्री सचना

परिशिष्ट १ :		XIX-IIXII 31	141141	(*** ( ) ) )	4.10 (4	<i>y</i> 31(11(1	 	6.7

-

ठिकाणः मुंबई

(a) pnb Housing

दिनांक :१७.०८.२०२४

६८, शा.का. मुंबई

युएम/०९

मुंबई

एचओयु/बी

96/4940

सही/-प्राधिकत अधिकार्र पंजाब नॅशनल बँक, तारण धनको

गहाण मिळकत(तीं

गाव खैरा, तालुका आणि जिल्हा पालघर - ४०१४०४ येथे स्थित प्लॉट क्र. र च्या सर्व्हें क्र. ७५, हिस्सा क्र. १ए धारक जमिनीवर बांधकामित गुरु कॅसल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशी ज्ञात सोसायटी आणि गुर

कॅसल अशा ज्ञात इमारतीच्या १ल्या मजल्यावरील बी विंगमधील फ्लॅट ब्र

बी/१०१, मोजमापित ४४३ चौ. फु. म्हणजेच ४१.१७ चौ. मी. (बिल्ट अ

मारत झेड४, ४था मजला, ४०७, शेल्टेक्स आकर्ले शेल्टेक्स स्मार्ट फोन सिट

२. सबवेन्शन वायश्यवायश्यवायश्य झेड४झेड५झेड६. स. क्र. २७. २८/०, २९/०, ३१/०, ३२/०, ३३/०, ३४/०, ३४/०, ३५/१, ३७/० ३८/१, ४१/५, गावः आकुर्ले, कर्जत, रायगड, महाराष्ट्र – ४५०२०१, भार

खोली क्र. १६, प्लॉट क्र. १८६ बी, स्नेह सागर सीएचएस लि., बँक ऑफ

ाहाराष्ट्राच्या जवळ, चारकोप, सेक्टर-१, आरएससी-२३, कांदिवल पश्चिम), मुंबई - ४०००६७, महाराष्ट्र.

गाव - विचुंबे, ता. पनवेल, जि. रायगड - ४१०२०६ येथे स्थित सर्व्हें क्र. २३०

मारतीच्या ए विंगमधील २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ए-२०१, मोजमापि

कोफरड गाव - आगाशी (टेंभी), विरार (पश्चिम) - ४०१३०३, तालुका व सर्वर्ड, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र येथे स्थित सर्व्हें क्र. ८६०, हिस्सा क्र. १ (भाग)

(भाग), ३ (भाग), ५ (भाग), ६ (भाग) आणि ७ (भाग) आणि सन्हें इ

६२(२४), १ (२४), १ (२४), १ (२४), १८० क. ८६३/१ (२४), १ (

टाऊनशीपमधील बालाजी डायमंड अशा ज्ञात इमारतीमधील ब्लॉक क्र. १

मधील १ ल्या मजल्यावरील सी विंगमधील फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ४३

चौ. फू. म्हणजेच ४०.४१ चौ. मी.

हिस्सा क्र. ३ धारक जिमनीवर बांधकामित सायली सीएचएसएल अशा ज

नोंदणी. कार्यालय : ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के. जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१

क, नवापूर रोड, बाइकर (भारकम), महाराष्ट्र = ००५२०५, 19रार साखाः = २०८, गावव चन्या, गढा चनाय, ५२- ४००, १२- ४००० **बोरीवली शाखाः** = २०३ आणि २०४-ए, दुसरा मजला, वेस्टर्न एज=१, वेई हायवेलगत, मागाठाणे, बोरीवली (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र = ४०००६६.

सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ऑसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ चे चॅप्टर III च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३(१) अन्वये सूचना, तारखेनुसार सुधारणा

आम्ही, पीएनबी हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड (यानंतर 'पीएनबीएचएफएल' असा उड्डेख) सिक्युरिटायझेशन अँग्ड फिक्न्ट्रकान ऑफ फायनान्शियल असेटस् अँग्ड एफ्न्फोसींट ऑफ सिक्युरीटी इटरेस्ट अँग्ट, २००२ च्या चॅटर III च्या कलम १३(२) अन्यये मागर सूचना निर्गमित केली आहे. सदर मागणी सूचना वुम्ही सर्व खालील कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांना आमच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत निर्गमित करण्यात आली आहे. तुमचे खाते हत्ने व्याजाच्या थकबाकीचे प्रदान न केल्यामुळे रिझर्ल्ह बँक ऑफ इंडिया/नॅशन

हाऊसिंग बैंक यांच्या निर्देशानुसार नांन परकारिंग असेटस् (एनपीए) म्हणून वर्गांकृत करण्यात आली आहे. मुहलचे हां, च्याज इ. चे तुन्ही कबूल केल्याप्रमाणे प्रदान करण्यात तुन्ही कसूरवार उरले आहात. थकीत रक्कम खाली नमूद करण्यात आली आहे. पुढे आम्हाल सकारण असे वाटते की, तुन्ही माणी सूचनेच्या सेवेस टाळाटाळ करीत आहात आणि त्यामुळे माणणी सूचनेची सदर प्रकेष्टी, जी सदर अंकटच्या कलम १३(२) अन्वयेसुध्दा आवश्यक आहे. तुन्हाला तारखेपर्वत व्याज आणि प्रभारासह वरील सदर रक्कम सदर माणण सूचनेच्या प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसांत पीएनबीएचएफपुलला चुकती करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूरवार उरल्यास पीएनबीएचएफपुल कर्जदार आणि हमीदारांच्या तारण मत्तांचा कब्जा घेण्यासह तारण मत्तांच्या कोणत्याही एक किंवा अधिक

सर्वाविरोधात सदर ॲक्टच्या कलम १३(४) च्या कोणात्याही किंवा सर्व तातुर्दीन्वरे आवश्यक कारवाई कोल. तुमचे लक्ष सिख्युरिटायुशेशन ॲण्ड फिक्न्स्ट्रश्यन ऑफ फायनान्त्रियल ॲमेटस् ॲण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिख्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकड़े वेधण्यात येत आहे. ज्या अन्वये तुम्ही जाहीर लिलावाद्वारे, जनतेकडून दरपत्रक निविदा मागवून किंवा खाजगीरित्या तारण मत्तेच्या विक्रीकरिता सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपर्वंत पीएनबीएचएफलद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चांसह एकवित संपूर्ण थकबाकी रक्कम प्रदान करू शकता. पुढे, तुम्हाला वरील सदर तारण मत्ता बिक्री, भाडेपहुवाच्या मागनि किंवा कोणत्याही अन्य मागनि हस्तांतर करण्यापासून सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे.

### जाहीर नोटीस

येत आहे कि, गांव मौजे पेल्हार, ता वसई, जि. पालघर येथिल **सर्वे क्र. १५९, हिस्सा क्र. १ येथिल** वसई विरार शहर महानगरपालीका हद्दीतील सेठी शॉपींग सेटर पेल्हार, वसई फाटा येथील गाळा/शॉप/ऑफिस नं. १०४, पहिला मजला, क्षेत्र. ३०५ चौ.फुट बिल्टअप एरिया असा वर्णनाचा गाळा/शॉप/ऑफिस प्रकाश चंद्रा गागुलाल यांच्या मालकिचा आहे. सदर प्रकाश चंद्रा गागुलाल या इच्छुक खरेदीदार यांना सदर गाळा/शॉप/ऑफिस जागा विक्री करण्यास इच्छुक आहेत. तरि जर कोणाचाही या गाळा/ शॉप/ऑफिसवर कोणताही हक्क, हिस्सा, हितसंबध व दावा असेल तर त्यांनी खालील पत्यावर ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांचे आत कागदपत्र सह हरकत घ्यावे, नाही घेतल्यास तर काहि हरकत व तक्रार नार्ह असा समजुन पुढील व्यवहार केले जाईल यांची नोंद सही/-

अंड. राहुल रा.निकम दिनांक: २१/०८/२०२४ अंडव्होकेट हायकोर्ट पत्ताः शॉप नं ४. नवजिवन नाका, आप्पा ग्राऊंड च्या बाजुला, झेड पी शाळेच्या समोर नवजिवन, पुर्व, ता. वसई, जि.पालघर

### PUBLIC NOTICE

hat MR. MORRIS BENNY KINNY at Others, being the Owners of the said proper and the area of the Land is 3517.10 (Sq. Mtr as according to the Property Card had sold t MR. MOHAMMED AHMED SIDDIOU part area 1000 (Sq. Mtr.) out of 3517.10 (Sq. Mtr.) and my client MR. MOHAMMED AHMED SIDDIQUI had agreed to purchase the property being CTS NO. 1826 area 1000 (Sq. Mtr.) out of 3517.10 (Sq. Mtr.) as per Property Card extract of Village Manor Taluka- Borivali of MSD next to KINN Resort having address at Parents Dreams Manori Gorai Road, Opp Domina Resort Malad Marve Road, Mumbai - 400095.

Any person having any claim in respect of th above referred premises or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift naintenance, inheritance, possession, lease tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription, or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or award or otherwis claiming howsoever are hereby requested to nake the same known in writing together with supporting documents to the undersigned at below mentioned office within a period of 14 days from the publication hereof failing which the claim of such person (s) will be deemed to have been waived and/o abandoned

Dated this 21th day of August 2024 VARUNKUMAR S. MISHRA.

Advocate High Court. Shop No. 5, Kenwood Tower, Ramdev Park, Mira Road, Thane – 410 107.

#### जाहीर सूचना सचना देण्यात येत आहे की आमच्या

अशीलांच्या वतीने आम्ही खालील परिशिष्टात विशेष विवरणित मालमत्ते (यानंतर "सदर मालमत्ता'' म्हणून संदर्भित) संदर्भात मे. पारेख बिल्डर्स द्वारे त्यांचे प्रोप्रायटर पंकज शांतीलाल पारेख यांचे नामाधिकाराची पडताळणी करत

कोणीही व्यक्ति समाविष्ट सोसायटी/ट्रस्ट/एल एल पी/ भागीदार संस्था यांच्याकडे मूळ नामाधिकार दस्तावेज असल्यास किंवा यांचे सदर मालमत्ता आणि/किंवा त्यातील कोणत्याही भाग संदर्भात वारसाहक, शेअर, विक्री, गहाण भाडेपट्टा, समजोत्याचे ज्ञापन, विकासहक दायित्व किंवा आश्वासन किंवा मागणी अदलाबदल, विभाग, गहाण, देखभाल भाडेपट्टा, भाड्याने, धारणाधिकार, भेट कब्जा, भागीदारी, कुळवहीवाट, विश्वस्त, प्रभार, अंत्यदान, प्रतिज्ञा, हमी, कर्ज, अग्रिमा करार, प्रलंबीत वाद, किंवा कोणतीही इतर जमी किंवा कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकूम, न्यायाधिकरण किंवा संविधानिक प्राधिकरण किंवा लवाद, संपादन किंवा अधिग्रहण अधिकार किंवा भार याशिवाय कसेहीच्या माध्यमाने कोणतेही लाभ, दावा किंवा अधिकार असेल तर त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी उक्त सचनेच्या प्रसिद्धीच्या तारखे पासन सात (७) दिवसांच्या आत सर्व समर्थनीय दस्तावेज आणि पराव्यांसह त्याचे/तिचे/त्यांचे कोणतेही शेअर किंवा दावा, जर कोणते असेल तसे कळविणे, कसूर केल्यास कोणताही दावा किंवा दाव्यांच्या संदर्भाशिवाय भविष्यातील व्यवहार/ हस्तांतर/ प्रभारांचा निर्माण केल जाईल, अशा व्यक्तींचे दावे काही असल्यास त्यागीत केल्याचे समजले जाईल आणि आमच्य अशीलांवर बंधनकारक नमेल

#### वरील संदर्भित परिशिष्ट: (सदर मालमत्तेचे तपशील)

ाांव वालनाई, तालुका बोरिवली (गोरेगाव) जिल्हा मुंबई उपनगरचा स्थित सर्व्हे क्र. २०/१३ शी संबंधीत जमीन धारक जुना सीटीएस क्र. ५३१ आणि धारक नवीन सर्व्हे क्र ५३१/२ मोजमापीत ४७९.९५ चौ मीटर्स (सदर मिळकत) सह त्यावरील विकसित करण्यात येणारे प्रस्तावीत प्रोजेक्ट मध्ये सर्व युनिट्स (सर्व युनिट्स) सह त्यावरील सध्याचे आणि भविष्यातील बांधकाम आणि टीडीआर/एफएसआय (एफएसआय) चे

सर्व ते भाग आणि विभाग. दिनांक २१ ऑगस्ट २०२४

धीरज जैन मैनेजिंग पार्टनर डीएम ॲसोसिएटस ३०५, ३रा मजला, ईएमसीए हाउस, ओल्ड कस्टम हाउस रोड, २८९, शहीद भगत सिंग रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ लॅंडमार्क: कफ युनिव्हर्सला पुढे <u>अनुभव रेस्टॉरं</u>ट समीर.

हजार दोनशे सहा आणि ऐंश

ह. १४,२२,४४४.५४/

हजार चारशे चव्वेचाळीर आणि चोपन्न पैसे मात्र)

F. 39,98,874.66/

F. 39,48,960.67/

हजार नऊशे ऐंशी आणि बार

₹. ४३,२५,८१४.६१/-

रुपये त्रेचाळीस लाख पंचवी

हजार आठशे चौदा आणि

एकसष्ट पैसे मात्र)

(रुपये एकोण

07-06-2078

02-06-2027

पैसे मात्र)

#### यूनियन बैंक 🕼 Union Bank या नोटीसब्दारे आम्ही सर्व लोंकास कळविण्यात

टेलि क्र. ०२२२८५६२०४०/५० ई-मेल: ubin0555843@unionbankofindia.bank (नियम ८(१) पहा) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता, **युनियन बँक ऑफ इंडिया, साकीनाका शाखा**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (सेकंड) ऑक्ट, २००२ (ऑक्ट क्र.५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २४.०५.२०२३ रोजी एव गिणी सुचना जारी करून कर्जदार श्री. अम्यान अन्वरअली दामानी (कर्जदार) आणि श्री. अब्दल हफीज नोहम्मद <mark>यूसुफ खान (हमीदार)</mark> यांना सदर सूचनेत नमूद एकूण रक्कम रु. २२,४५,४२६.४५ (रुपये बा<mark>वीस लाख</mark> पंचेचाळीस हजार चारशे सब्बीस आणि पंचेचाळीस पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासू ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. दर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून खाली वर्णन केलेल्य

मिळकतीचा कब्जा त्यांना ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांच वापर करून ह्या २० ऑगस्ट २०२४ रोजीस घेतल

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहा करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युनियन बँक ऑफ इंडियाच्या रक्कम रु. २२,४५,४२६.४५ (रुपये बावीस लाख पंचेचाळीस हजार चारशे सव्वीस आणि पंचेचाळीस पैसे मात्र)

युनियन बँक ऑफ इंडिया (साकीनाका शाखा

युनिट क्र. ८ आणि ९, सिल्व्हर सॅटेलाइट, अंधेरी कुर्ला रोड,

मरोळ नाका मेटो स्टेशनजवळ, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९

अधिक त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील. कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन फ्लॅट क्र. ए, इमारत क्र. सी−११, प्लॉट क्र. ११२, वेगास युनिव्हर्स, ढेकले, पालघर, पिनकोड ४०१४०४ स्थित येथे स क्र. ८३,८४,८५,१००,८६,८७,८८,७० आणि ७१, गाँव ढेकले, तालुका आणि जिल्हा पालघर च्या समाविष

प्राधिकत अधिकारी दिनांक: २०.०८.२०२४ यनियनबँकऑफडंडिया ठिकाण: पालघर



किकतीचे सर्व ते भाग.

### भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक) मध्यवर्ती कार्यालय : 'मरुतागिरीं', प्लॉट क्र. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३. फोन :- ६१८९००८८ / ६१८९०१३४ / ६१८९००८३.

### कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार, भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १६.०४.२०२४ रोजी मागणी सूचना जारी करून प्रमुख कर्जदार : कु. मंगल वसंत देडगे मे. तमन्ना ब्युटी पार्लरच्या मालक संयुक्त/सहकर्जदार : श्रीम. संगीता अनिल बनसोडे यांना सूचनेतील नमूद रक्कम १६.०४.२०२४ रोजीप्रमाणे रु. ५,६८,१५९/- (रुपये पाच लाख अडुसष्ट हजार एकशे एकोणसाठ मात्र) त्यासह त्यावरील पुढील व्याज/प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास

रकमेची परतफेड करण्यास सदर कर्जदार असमर्थ ठरल्याने, सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वां सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्ज त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ९ अन्वये ह्या दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ रोजी घेतला आहे.

विशेषत: सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या रक्कम १६.०४.२०२४ रोजीप्रमाणे रु. ५,६८,१५९/- (रुपये पाच लाख अडुसष्ट हजार एकशे एकोणसाठ मात्र) सह त्यावरील पुढील व्याज/प्रभार या रकमेच्या भाराअधीन राहील

#### मिळकतीचे परिशिष्ट

यादव नगर, कुळगाव, बदलापूर (पूर्व), तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे - ४२१ ५०३ स्थित गाव शिरगाव आपटेवाडीचा सर्व्हे क्र. ४५, हिस्सा क्र. ७ (पी), प्लॉट क्र. १ वर बांधलेल्या ''पारसमणी'' को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील) मोजमापित १३.१९ चौ.मी. म्हणजेच १४२ जौ.फू. बिल्ट अप एरियाचे गॅरेज/दुकान क्र. ९. कु. मंगल वसंत देडगे यांच्या मालकीचे आणि सीमाबद्धतेने

पूर्व : नीलकंठ व्हिल्ला पश्चिम : ओपन प्लॉट

उत्तर : शिव माया को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड

दक्षिण : लोढा हेवन दिनांक: १६.०८.२०२४

प्राधिकृत अधिकार्र

फॉर्म जी

स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण

# रमिला डायम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई मध्ये रत्ने आणि ज्वेलरी मध्ये कार्यरत

(इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रोसेर फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए(१) अन्वये)

अनु. क्र.		तपशील
٧.	पॅन/सीआयएन/एलएलपी नं. सहीत कॉर्पोरेट कर्जदारांचे नाव	नाव- रमिला डायम प्रायब्हेट लिमिटेड पॅन: एएईसीआर८२०१भाग सीआयएन: यु३६९११एमएच२०१०पीटीसी२०३५७१
٦.	नोंदणीकृत कार्यालया पत्ता	फ्लंट क्र. ०४, १ला मजला, दर्या महाल, लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग, नेपिअन्सी रोड, मलाबार हिल, मुंबई- ४००००६
₹.	वेबसाईटची युआरएल	प्रकरण विशेष वेबसाईट आरपी द्वारे निर्माण केलेल्या. https://ramila.cirp.co.in/
٧.	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ठिकाणाचे तपशील	फ्लॅट क्र. ०४, १ला मजला, दर्या महाल, लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग, नेपिअन्सी रोड, मलाबार हिल, मुंबई- ४००००६
ч.	मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता	आजतागायत सीडी कडे कोणतेही प्रवर्तन नाही. सीडी कडे कोणतेही पी ॲण्ड एम किंवा कोणतेही एल ॲण्ड बी नाही आहे. सीडी चे नोंदणीकृत कार्यालय सीडी च्या मालकीचे नाही.
ξ.	मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य उत्पादने/ सेवांचे परिमाण आणि मूल्य	वि.व. २०२३ च्या अलीकडच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षानुसार सीडी कडे रू.१८.२४ लाखाची महसुल प्राप्ती आहे.
७.	कर्मचारी/कामगारांची संख्या	शून्य
८.	दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूर्चीसह), धनकोंची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध	https://ramila.cirp.co.in/
٩.	कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध	https://ramila.cirp.co.in/
80.	स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारीख	09-09-7078
११.	संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख	११-०९-२०२४
१२.	तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर करण्यासाठी अंतिम तारीख	१६-०९-२०२४
१३.	संभाव्य निराकरण अर्जदारांची अंतिम सूची जारी करण्याची तारीख	89-09-9098
१४.	माहिती ज्ञाप्ती, इन्हेंल्युशन मॅट्रीक्स आणि संभाव्य निराकरण अर्जाच्या निराकरण योजना करीता विनंतीच्या जारीची तारिख	<del>23-08-2028</del>
१५.	निराकरण योजनाच्या सादरीकरणाकरीता अंतिम तारिख	23-80-2028
१६.	ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई-मेल	cirpramila@gmail.com

सही/-शैलेश देसाः आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१८३/२०१७-१८/१०३६ द्वारे, हेडवे रिझोल्युशन ॲण्ड इन्सॉल्वन्सी सर्व्हिसेस प्रा. नि ७०८, रहेजा सेंटर, निरमन पॉईंट, मुंबई- ४०००२ रमिला डायम प्रायव्हेट लिमिटेड करित २१ ऑगस्ट, २०२४, मुंब

....अर्जदा

#### मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई मध्ये (वित्त मंत्रालय)

३रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४०० ००५.

मूळ अर्ज क्र. ६०५ सन २०२३ बँक ऑफ इंडिया

विरुद्ध

मे. सफाक सिने इक्रिपमेंटस् आणि इतर ....प्रतिवादी समन्स न्याअर्थी, वरील नमूद **ओ. ए. क्र. ६०५ सन २०२३** सन्माननीय पीठासिन अधिकाऱ्यांसमोग

२३.०८.२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ५१,४९,८३२.०३ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

१. विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:

२. मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; ३. मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या


अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. ४. तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या

अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंव

अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अश मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केर्ल

६. तुम्हाला सदर डीआरटी।। व्यक्तिशः वा वकिलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी ०५.१२.२४ **रोजी स. ११.०**० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. नोंद घ्यावी की, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या ८ **ऑगस्ट, २०२४** रोजी दिले.



**१. मे. सफाक सिने इकिपमेंटस्**, एक मालकी संस्था, २०३, साई सरकार निवास, गांधी चौक, फूल पाडा रोड, विरार (पूर्व), पालघर- ४०१ ३०५ २. श्री. अरिफ आलम खान, मे. सफाक सिने इकिपमेंटस्चे मालक, २०३, साई सरकार निवास, गांधी Dish TV India Ltd

#### डिशटीव्ही इंडिया लिमिटेड

रजिस्टर्ड ऑफिस: ऑफिस नंबर. 803, 8 वा मजला, DLH पार्क, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400062 कॉर्पोरेट ऑफिस: FC-19, सेक्टर 16 A, नॉयडा 201 301, उ. प्र. ईमेल: investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553.

### वेबसाईट: www.dishd2h.com टेलि: 0120-5047000, फॅक्स: 0120-4357078 36 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ईमेल नोंदणी प्रक्रिया

. कळविण्यात येत आहे की, डिश टीव्ही इंडिया लिमिटेडच्या सदस्यांची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("AGM" शुक्रवार, 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ("VC")/ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ('OAVM') दुवारे होणार आहे, ज्यामध्ये एजीएम आयोजित करण्याच्या नोटिसमध्ये नमूद केलेला व्यवस

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ('MCA') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('SEBI') द्वारे कंपनी काय 2013 च्या लागू तरतुर्दीनुसार आणि त्याखालों बनवलेल्या नियमांनुसार AGM आयोजित केली जाते आणि SEBI (सूची बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, 2015. जारी केलेल्या सर्व संबंधित परिपत्रकांचे पालन करून पोजित केले जातील. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा देण्यासाठी कंपनीने अधिकृत एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) सोबत करार केला आहे. रिमोट ई-व्होटिंग प्रणालीचा वापर करू-सदस्याद्वारे मतदान करण्याची तसेच एजीएमच्या तारखेला मतदान करण्याची सुविधा NSDL द्वारे प्रदान केली जाईल. रिमोट ई-कोटिंग/ई-कोटिंग आणि सदस्यांनी VC/OAVM द्वारे एजीएममध्ये भाग घेण्याची तपशीलव प्रक्रिया एजीएमच्या नोटिसमध्ये प्रदान केली आहे जी तुम्हाला लवकरच पाठवली जाईल.

लागू परिपन्नकांचे पालन करून, 2023-24 आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह AGM ची सूचना कंपनीच्या सर्व . दस्यांना ईमेल केली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/RTA/डिपॉझिटरी सहमार्गीकडे नोंदणीकृत आहेत. वरील कागदपत्रे कंपनीच्या www.dishd2h.com आणि बीएसई लिमिटेड ('BSE') वेबसाइट www.bseindia.co नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) वेबसाइट www.nseindia.com आणि NSDL वेबसाइट v.evoting वर उपलब्ध आहेत. .nsdl.com वर देखील उपलब्ध असेल.

#### ई-मेल पत्त्याची नोंदणी/अपडेट करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

(i) **फिजिकल फॉर्ममधील शेअर्ससाठी**: फिजिकल फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी कंपनीकडें त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत, त्यांना विनंती आहे की त्यांनी Intime India Private Limited, Register या लिंकवर आवश्यक कागदपत्रांसह रीतसर भरलेला आणि स्वाक्षरी केलेला फॉर्म ISR-1 सबमिट करावा. rnt.helpdesk@linkintime.co.in येथे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटला सबमिट

(ii) **डलेक्टॉनिक मोडमधील शेअर्ससाठी:** सदस्यांना विनंती आहे की त्यांनी डीपीने विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) कडे डीमॅट होल्डिंग्सच्या संदर्भात त्यांचा ईमेल पत्ता नोंदवावा.

रणजीत सिंग

सदस्यत्व कमांक: A15442

स्थळ: नॉयडा देनांक: २० ऑगस्ट २०२४



स्ट्रेस्ट ॲसेट मॅनेजमेंट शाखा, मुंबई, कार्यालय क्र. ७३, ७वा मजला, मित्तल चेंबर्स. नरिमन पॉईंट, मुंबई -४०००२१ मेल आयडी : armbmumbai@indianbank.co.in

ावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना जोडपत्र –ए परिशिष्ट-IV-ए (नियम ८(६) ची परंतुके पहा) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वेसामान्य जनता आणि विशेषन कर्जेदा आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थायर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, जिचा **सांकेतिक करुता** इंडियन बँक, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती तारण धनको:-

(१) **इंडियन बँक**, कडे रू. १८,००,१५,५३०.०५/- (अक्षरी रूपये अठरा कोटी पंधरा हजार पाचशे तीस आणि पैसे पाच मात्र) १५.०८.२०२४ रोजीस सह १६.०८.२०२४ मासून त्यावरील पुढील व्याज, खर्च, इतर प्रभार आणि परिव्यय (२) युनियन बँक, कडे रू. १८,२६,८८,९८६.७८/- (अक्षरी रूपये अठरा कोटी सव्वीस लाख अट्टयाऐंशी हजार नऊशे र्रेशी आणि पैसे अट्टयाहत्तर मात्र) ३०.०६.२०२४ रोजीस सह ०१.०७.२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज, खर्च,

(**३) बंक ऑफ महाराष्ट्र**, कडे रू. ७,८५,३०,२३३.००/– (अक्षरी रूपये सात कोटी पंच्याएँशी लाख तीस हजार दोनशे तेहतीस मात्र) ३०.०६.२०२४ रोजीस सह ०१.०७.२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज, खर्च, इतर प्रभार आणि ही एकण रक्कमेच्या वसलीकरिता

(कर्जदार/हमीदार यांचे नाव आणि पत्ते)

२. मे. प्रिया लिमिटेड (कंपनी), २. सौ. सरोज भुवानिया (संचालक), ३. श्री. आशिष भुवानिया (संचालक) . मे. चेशावर प्रॉपर्टीज इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. (हमीदार), मे. ब्रेन्ट प्रॉपर्टीज इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. (हमीदार) सर्वाचा पत्ता एकच- ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे मार्ग, मरिन लाईन, पूर्व, मुंबई ४००००२ महाराष्ट्र यांची मिळकत 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे' तत्वाने ११.०९.२०२४ रोजीस विकण्यात येणार आहेत. -लिलाव पद्धतीने विक्रीसाठी असलेल्या मालमत्तेचे विशिष्ट तपशिलवार वर्णन खालीलप्रमाणे

भिळकतीचे तपशिलवार वर्णन – इमारत क्र. २, सॉलिटिअर कॉर्पोरेट पार्क, सर एम वही रोड, अंधेरी पूर्व, मुंबईच्या ५व्य मजल्यावर (२५१ आणि २५२ असे ज्ञात) येथे ग्रुपचे कार्यालय परिसर क्र.। आणि॥ चे समन्यायी गहाण. युनिट। मे भजरबाबर (२५९ जाण २५९ जात आप पत्र जुन कानावान गरहर क्र.) जाना चारा का जाना हुए हुए हैं बेबायर प्रॉपटीं इन्हेस्टमेंट प्रा. लि. च्या मातलीब, दुनिटा में, केट प्रॉपटीं इन्हेस्टमेंट प्रा. लि. च्या मातलीब, दोतिय युनिटस् मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ३५२५ ची. फू. चर्टई, पुढीलप्रमाणे सीमाबष्टर, पूर्व: अंतर्गत रस्त्याद्वारे, पश्चिम: ऑलिटियर गझिबा इमारती द्वारे, उत्तर: इमारत क्र. २ द्वारे, दक्षिण: इमारत क्र. ३ द्वारे

ईएमडी (रू.) लाखामध्ये रु. ८०.०० लाख राखीव किंमत रु. ८००.०० लाख बोली वाढविण्याची रक्कम: रू. १,००,०००/- (रू. एक लाख मात्र)

ई-लिलावाची तारीख आणि वेळ: ११.०९.२०२४ रोजी स. ११.०० ते सायं. ४.०० मिळकत आयडी क्र. आयडीआयबी३०१६३३९९०९बी मिळकतीवरील बोजा :आम्हाला माहित नाही

बोलीदारांना ऑनलाईन बोलीमध्ये सहभागी होण्यासाठी आमचे ई-लिलाव सेवा पुरवठादार पीएसबी अलायन्स प्रा. लि यांची वेबसाईट (https://www.ebkray.in) ला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तांत्रिक मदतीसाठी कृपया ८२९१२२०२२० ला कॉल करा. नोंदणी स्थिती आणि ईएमडी स्थिती साठी कृपया

मिळकतीचा तपशिल आणि मिळकतीचे छायाचित्र आणि लिलावाच्या अटी आणि शर्तीसाठी कृपया https://www.ebkray.in येथे भेट द्या आणि सदर पोर्टलशी संबंधित स्पष्टिकरणासाठी कृपया पीएसबी अलायन्स प्रा. लि बोलीदारांना वेबसाईट https://www.ebkray.in मध्ये मिळकत शोधतेवेळी वरील नम्द मिळकतीचा आयडी क्रमांव

इच्छक खरेदीदार/बोलीदाराद्वारे परिशिष्टात नमुद केलेल्या मिळकतीच्या निरिक्षणाकरिता (जेथे लागु असेल) आणि . संबंधित दस्तावेज आणि तारखेरोजी पर्यंत ईसी इ. साठी (शाखेमध्ये) त्यांच्या स्वत:च्या खर्चावर ०१.०९.२०२४ **रोजी**स

द. १.०० ते द. ४.०० दरम्यान करू शकतात



दिनांक : १६.०८.२०२४



support.ebkray@psballiance.com कडे संपर्क करावा.





प्राधिकत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र

प्रतिभा इंडस्ट्रिज लिमिटेड (समापनातील) परिसमापकांचा पत्ता : १०६, १ला मजला, कनाकिया ऑटियम २, क्रॉस रोड ए, कोर्टयार्ड मॅरिएट, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९३. संपर्कः + ८६९३०५३५६६७, ई-मेलः liquidator.pratibha@gmail.com

ई-लिलाव मत्तेची विक्री आणि आयबीसी, २०१६ अंतर्गत स्वारस्याच्या अभिव्यक्तीचे निमंत्रण ई-लिलावाची तारीख आणि वेळ : १६ सप्टेंबर, २०२४ (सोमवार)

#### स. ११.०० ते दु. २.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह)

आयबीसी २०१६ च्या कलम ३५(एफ) सहवाचता लिक्विडेशन प्रोसेस रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत समापन मत्तेचा उर्वरित भाग प्रतिभा इंडस्ट्रिज लिमिटेडच्या मालकीच्या मत्तेची विक्री, ई-लिलाव ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'', ''जे कही आहे तेथे आहे'' आणि ''विना अवलंब तत्त्वाने' करण्यात येईल.

ई-लिलाव नॅशनल ई-गर्व्हनन्स सर्व्हिसेस लिमिटेडची वेबसाईट https://www.nesl.co.in द्वारे ई-लिलाव सेवा पुरवठादारांच्या मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल. (रक्कम भा.रू.त)

अ.	मत्तेचे वर्णन	राखीव	इसारा	बोली
क्र.		किंमत	अनामत रक्कम	वाढविणे
	पर्याय ए- तुकड्यांमध्ये म			
	तारीख आणि वेळ : १६ सप्टेंबर, २०२४ (	(सोमवार) स. १	१.०० ते दु. १२.	०० पर्यंत
१	मर्सिडिज बेंझ-एमएच०४आयडी०००६	48,00,000	4,80,000	40,000
२.	फार इस्टर्न मायनिंग कन्स्ट्रवशन कंपनी संयुक्त भागीदारी (एफईएमसी प्रतिभा जेव्ही) भधील १०० स्टेकची विक्री  अंदाजे भा. रू. १००६.२७ कोटीचा लवादी दावा तारण धनको आणि यशस्वी बोलीदारांच्या दरम्यान खर्च आणि परिव्यय समायोजित केल्यावर विभागण्यात येईल.  •्रेड आणि टॅक्स विरूद्ध एफईएमसी प्रतिभा जॉईट व्हेंचर च्या किमशनर प्रकरणातील व्हॅट परतावा वगळून (दिवाणी अपील क्र. ३९४० सन २०२४)	२,५०,३०,२३०	२५,०३,०२३	<b>१०,००,०००</b>

पर्यायी बी : स्वारस्याच्या अभिव्यक्तीचे निमंत्रण प्रस्ताव/बोली प्राप्त करण्याची तारीख आणि वेळ : १६ सप्टेंबर, २०२४ (सोमवार) सायं. ६.०० पर्यंत नॉट रेडीली रिलियेबल ॲसेट्सचे अभिहस्तांकन

	110 (01(11 1(1(1))14(1 01)	. जिस्मा आ अहरता कर
अ.क्र.	वर्णन	तपशिल
?	अभिहस्तांकन	आयबीबीआय ितिक्वडेशन प्रोसेस रेग्युलेशन. २०१६ च्या रेग्युलेशन ३७ए अंतर्गत नॉट रेडील रिलिझेबल ॲसेटस्च्या अभिहस्तांकनासार्ट बोलीदारांना प्रस्तावाचे निमंत्रण

टेप: १. **पर्याय ए मधील बोली** इअर सादर केल्यावर परवानगी देण्यात येईल

परिसमापकांनी कोणत्याही दायित्वाशिवाय आणि कोणतेही कारण न देता प्रक्रिया रद्द करणे किंवा सुधारण्याच हक्क राखून ठेवला आहे. सदर बंधनकारक प्रक्रिया नाही आणि परिसमापक/स्टेकहोल्डर्स सल्लागार समितीच्य निर्देशाच्या अधीन राहील. पुढील तपशिलाकरिता प्रोसेस मेमोरेंडमचा संदर्भ घ्यावा. **बोली दस्तावेज साद** करण्याची अंतिम तारीख (पर्याय ए)

स्वारस्याची अभिव्यक्ती (पर्याय बी साठी): ०४ सप्टेंबर, २०२४ (बुधवार)

निरिक्षणाची अंतिम तारीख (पर्याय ए आणि बी साठी): ११ सप्टेंबर २०२४ (ब्धवार) ई-लिलावासाठी इअर सादर करण्याची अंतिम तारीख (पर्याय ए साठी) १३ सप्टेंबर २०२४ (शुक्रवार) ई-लिलावाची तारीख आणि वेळ: (पर्याय ए साठी/प्रस्ताव/ सादर करण्याची अंतिम तारीख (पर्याय

बी साठी) १६ सप्टेंबर, २०२४ (सोमवार) टीप: तपशिलवार अटी आणि शर्ती, ई-लिलाव बोली दस्तावेज, घोषणा आणि ऑनलाईन लिलाव विक्रीचा इतर तपशील https://pda.nesl.co.in आणि प्रतिभा इंडस्ट्रिज लिमिटेडची वेबसाईट https://www.pratibhagroup.com वर उपलब्ध आहे.

दिनांक : २१ ऑगस्ट, २०२४ ठिकाण : मुंबई

प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड चे परिसमापव अभिहस्तांकनासाठी प्राधिकृत २७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वैध नोंदणी क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०००१७/२०१६-१७/१००४१

ॲव्हिल मेनेझेस

नोंदणी पत्ता : १०६, १ ला मजला, कनाकिया ऑर्टियम २, क्रॉस रोड, ए कोटयार्ड मॅरिएट मागे, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३ ईमेल : liquidator.pratibha@gmail.com

व्ही. रोड, पर्बत नगर, दिहसर (पू), मुंबई- ४०० ०६८.

चौक, फूल पाडा रोड, विरार (पूर्व), पालघर- ४०१ ३०५. तसेच येथे:- ८/ए, अनुज अपार्टमेंट, एस